
MSME Reg No: UDYAM-MH-18-0083617 An ISO 9001 : 2015 Certified Company CIN: U74120MH2010PTC207869



Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

# Valuation Report of the Immovable Property



Details of the property under consideration:

Name of Owner : Mr. Nilesh E. Holmukhe & Mrs. Manisha Nilesh Holmukhe

Residential Flat No. 202, 2<sup>nd</sup> Floor, Wing - D, **"Mahalaxmi Garden Co-Op. Hsg. Soc. Ltd. "**, Village - Usarli - Khurd , New Panvel (East), Taluka - Panvel, District - Raigad, Navi Mumbai, PIN - 410 206, State - Maharashtra, Country - India.

#### Latitude Longitude : 18°59'0.9"N 73°8'11.9"E

### Intended User:

Cosmos Bank Veera Desai Road Andheri (West) Branch Shop no 7, Dhanashree Heights Building No 42, Off Veera Desai Road Andheri (West) Mumbai 400053



#### Our Pan India Presence at :

NandedThaneMumbaiNashikAurangabadPune

ie VAhmeo nik ORajkot OIndore

Ahmedabad
Delhi NCR
Rajkot
Raipur

💡 Jaipur

**Regd. Office** 

BI-001, U/B Floor, BOOMERANG, Chandivali Farm Road, Powai, Andheri East, **Mumbai**: 400072, (M.S), India +91 2247495919 mumbai@vastukala.co.in @www.vastukala.co.in



MSME Reg No: UDYAM-MH-18-0083617 An ISO 9001 : 2015 Certified Company CIN: U74120MH2010PTC207869

# Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

Page 2 of 19

Vastu/Mumbai/11/2024/011976/2308920 04/5-5-PRBS Date: 04.11.2024

## VALUATION OPINION REPORT

This is to certify that the property bearing Residential Flat No. 202, 2<sup>nd</sup> Floor, Wing - D, "Mahalaxmi Garden Co-Op. Hsg. Soc. Ltd. ", Village - Usarli - Khurd , New Panvel (East), Taluka - Panvel, District - Raigad, Navi Mumbai, PIN -410 206, State - Maharashtra, Country - India belongs to Mr. Nilesh E. Holmukhe & Mrs. Manisha Nilesh Holmukhe.

Boundaries of the property	
North	: Open Plot
South	: Wing - C
East	: Wing - B
West	: Internal Road

Considering various parameters recorded, existing economic scenario, and the information that is available with reference to the development of neighbourhood and method selected for valuation, we are of the opinion that, the property premises can be assessed for this particular purpose at ₹ 27,12,650.00 (Rupees Twenty Seven Lakhs Twelve Thousands Six Hundred And Fifty Only).

The valuation of the property is based on the documents produced by the concern. Legal aspects have not been taken into considerations while preparing this report.

Hence certified

For VASTUKALA CONSULTANTS (I) PVT. LTD.

### Director

Auth. Sign.



Manoj Chalikwar Govt. Reg. Valuer Chartered Engineer (India) Reg. No. IBBI/RV/07/2018/10366 Cosmos Bank Empanelment No.: HO/CREDIT/67/ 2019-20

Encl.: Valuation report

### Our Pan India Presence at :

Nanded **Q** Thane Q Mumbai **Q** Nashik ♀ Aurangabad 🛛 💡 Pune

💡 Rajkot ♀Indore

♀Ahmedabad ♀Delhi NCR 💡 Raipur 💡 Jaipur

#### **Regd. Office**

B1-001, U/B Floor, BOOMERANG, Chandivali Farm Road, Powai, Andheri East, Mumbai: 400072, (M.S), India +91 2247495919 mumbai@vastukala.co.in www.vastukala.co.in

# Residential Flat No. 202, 2nd Floor, Wing - D, "Mahalaxmi Garden Co-Op. Hsg. Soc. Ltd. ", Village - Usarli - Khurd , New

### Panvel (East), Taluka - Panvel, District - Raigad, Navi Mumbai, PIN - 410 206, State - Maharashtra, Country - India

#### Form 0-1 (See Rule 8 D) REPORT OF VALUATION OF IMMOVABLE PROPERTY (OTHER THAN AGRICULTURAL LANDS, PLANTATIONS, FORESTS, MINES AND QUARRIES)

#### GENERAL:

1	Purpose for which the valuation is made	To assess Fair Market Value as on 04.11.2024 for Housing Loan Purpose.
1	Date of inspection	22.10.2024
3	Name of the owner / owners	Mr. Nilesh E. Holmukhe & Mrs. Manisha Nilesh Holmukhe
4	If the property is under joint ownership / co-ownership, share of each such owner. Are the shares undivided?	Joint Ownership Details of ownership share is not available
5	Brief description of the property	Address: Residential Flat No. 202, 2 <sup>nd</sup> Floor, Wing - D, "Mahalaxmi Garden Co-Op. Hsg. Soc. Ltd. ", Village - Usarli - Khurd , New Panvel (East), Taluka - Panvel, District - Raigad, Navi Mumbai, PIN - 410 206, State - Maharashtra, Country - India. Contact Person : Mr. Atul Sakpal (Tenant) Contact No
6	Location, Street, ward no	Village - Usarli - Khurd , New Panvel (East) District - Raigad
7	Survey / Plot No. of land	Village - Usarli - Khurd
8	Is the property situated in residential/ commercial/ mixed area/ Residential area?	Residential Area
9	Classification of locality-high class/ middle class/poor class	Middle Class
10	Proximity to civic amenities like schools, Hospitals, Units, market, cinemas etc.	All the amenities are available in the vicinity
11	Means and proximity to surface communication by which the locality is served	Served by Buses, Taxies, Auto and Private Cars
	LAND	

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.





12	Area of Unit supported by documentary proof. Shape, dimension and physical features	Carpet Area in Sq. Ft. = 343.09 (Area as per Site measurement) Carpet Area in Sq. Ft. = 325.00 Flower Bed Area in Sq. Ft. = 18.00 Carpet Area in Sq. Ft. = 377.00 (Area As Per Agreement For Sale) Built Up Area in Sq. Ft. = 452.40 (Carpet Area + 20%) All the above areas are within 9% of the Agreement for Sale Area. The above calculations and detailed measurements taken by us prove that the Agreement for Sale area is not exorbitantly inflated. Hence, valuation is prepared based on the Agreement for Sale area.
13	Roads, Streets or lanes on which the land is abutting	Village - Usarli - Khurd , New Panvel (East)Taluka - Panvel, District - Raigad, Pin - PIN - 410 206
14	If freehold or leasehold land	Free Hold.
15	If leasehold, the name of Lessor/lessee, nature of lease, date of commencement and termination of lease and terms of renewal of lease. (i) Initial Premium (ii) Ground Rent payable per annum (iii) Unearned increased payable to the Lessor in the event of sale or transfer	N.A.
16	Is there any restriction covenant in regard to use of land? If so, attach a copy of the covenant.	As per documents
17	Are there any agreements of easements? If so, attach a copy of the covenant	Information not available
18	Does the land fall in an area included in any Town Planning Scheme or any Development Plan of Government or any statutory body? If so, give Particulars.	Information not available
19	Has any contribution been made towards development or is any demand for such contribution still outstanding?	Information not available
20	Has the whole or part of the land been notified for acquisition by government or any statutory body? Give date of the notification.	No
	Attach a dimensioned site plan	N.A.
	IMPROVEMENTS	
22	Attach plans and elevations of all structures standing on the land and a lay-out plan.	Information not available



Since 1989



An ISO 9001 : 2015 Certified Company

23		sh technical details of the building on a ate sheet (The Annexure to this form may be	Attached
24	Is the	building owner occupied/ tenanted/ both?	Tenant Occupied - Mr. Atul Sakpal Occupied Since - Last 3 Years
		property owner occupied, specify portion and of area under owner-occupation	Fully Tenant Occupied
25		is the Floor Space Index permissible and ntage actually utilized?	Floor Space Index permissible - As per local norms Percentage actually utilized – Details not available
26	RENT	5	
	(i)	Names of tenants/ lessees/ licensees, etc	Tenant Occupied - Mr. Atul Sakpal Occupied Since - Last 3 Years
	(ii)	Portions in their occupation	Fully Tenant Occupied
	(iii)	Monthly or annual rent/compensation/license fee, etc. paid by each	8,000/- Present rental income per month
	(iv)	Gross amount received for the whole property	N.A.
27		ny of the occupants related to, or close to ess associates of the owner?	Information not available
28	fixture ranges	arate amount being recovered for the use of s, like fans, geysers, refrigerators, cooking s, built-in wardrobes, etc. or for services es? If so, give details	N. A.
29		letails of the water and electricity charges, If any, porne by the owner	N. A.
30		he tenant to bear the whole or part of the cost s and maintenance? Give particulars	N. A.
31		is installed, who is to bear the cost of enance and operation- owner or tenant?	N. A.
32		mp is installed, who is to bear the cost of enance and operation- owner or tenant?	N. A.
33	lighting	has to bear the cost of electricity charges for g of common space like entrance hall, stairs, ge, compound, etc. owner or tenant?	N. A.
34		is the amount of property tax? Who is to bear it? letails with documentary proof	Information not available
35		building insured? If so, give the policy no., nt for which it is insured and the annual premium	Information not available
36	-	dispute between landlord and tenant regarding ending in a court of rent?	N. A.
37		ny standard rent been fixed for the premises any law relating to the control of rent?	N. A.



Since 1989



An ISO 9001 : 2015 Certified Company

26	SALES	
37	Give instances of sales of immovable property in the locality on a separate sheet, indicating the Name and address of the property, registration No., sale price and area of land sold.	As per sub registrar of assurance records
38	Land rate adopted in this valuation	N. A. as the property under consideration is a Residential in a building. The rate is considered as composite rate.
39	If sale instances are not available or not relied up on, the basis of arriving at the land rate	N. A.
40	COST OF CONSTRUCTION	
41	Year of commencement of construction and year of completion	Year of Completion – 2015 (Building Completion Certificate)
42	What was the method of construction, by contract/By employing Labour directly/ both?	N. A.
43	For items of work done on contract, produce copies of agreements	N. A.
44	For items of work done by engaging Labour directly, give basic rates of materials and Labour supported by documentary proof.	N. A.
	Remark:	

#### PART II- VALUATION

#### GENERAL:

Under the instruction of Cosmos Bank, Veera Desai Road Andheri (West) Branch Branch to assess Fair Market Value as on 04.11.2024 for Residential Flat No. 202, 2<sup>nd</sup> Floor, Wing - D, **"Mahalaxmi Garden Co-Op. Hsg. Soc. Ltd. "**, Village - Usarli - Khurd , New Panvel (East), Taluka - Panvel, District - Raigad, Navi Mumbai, PIN - 410 206, State - Maharashtra, Country - India belongs to **Mr. Nilesh E. Holmukhe & Mrs. Manisha Nilesh Holmukhe**.

#### We are in receipt of the following documents:

1)	Copy of Agreement For Sale No.7187 / 2013 Dated 01.08.2013 between M/s. Shree Ramyog Enterprises (The Developers) And Mr. Nilesh E. Holmukhe & Mrs. Manisha Nilesh Holmukhe(The Purchasers).
2)	Copy of Building Completion Certificate No Dated 28.10.2015 issued by Group Gram Panchayat Usarli - Khurd .
3)	Copy of Commencement Certificate No Dated 13.05.2013issued by Group Gram Panchayat Usarli - Khurd .

#### **Location**

The said building is located at Village - Usarli - Khurd , New Panvel (East), Taluka - Panvel, District - Raigad, PIN - 410 206. The property falls in Residential Zone. It is at a traveling distance 2.5 Km. from Panvel Railway Station.



#### **Building**

The building under reference is having Part Ground + Part Stilt + 3 Upper Floors. It is a R.C.C. Framed Structure with 9" thick external walls and 6" Thk. Brick Masonery walls. The external condition of building is Good. The building is used for Residential purpose. 2nd Floor is having 7 Residential Flat. The building is without lift.

#### **Residential Flat:**

The Residential Flat under reference is situated on the 2<sup>nd</sup> Floor The composition of Residential Flat is 1 Bedroom + Living Room + Kitchen + Passage + WC + Bathroom. This Residential Flat is Vitrified Tile Flooring, Teak Wood Door frame with Solid flush door, Aluminium Sliding Windows with window grills, Concealed plumbing with C.P. fittings. Electrical wiring with concealed etc.

#### Valuation as on 4th November 2024

	The Carpet Area of the Residential Flat		377.00 Sq. Ft.
--	---	--	----------------

#### **Deduct Depreciation:**

5 (Building Completion Certificate) Years ears
ears
2.40 Sq. Ft. X ₹ 2,500.00 = ₹ 11,31,000.00
50%
,52,550.00
4,400/- per Sq. M. ₹ 5,054/- per Sq. Ft.
9,617/- pe <mark>r S</mark> q. M. ₹ 4,610/- per Sq. Ft.
7.00 Sq. Ft. X ₹ 7,600 = ₹28,65,200
3,65,200.00

(Area of property x market rate of developed land & Residential premises as on 2024 - 2025 published in The Indian Valuer's Directory and Reference Book for purpose of valuation. – Depreciation)

Fair value of the property as on 4th November 2024	:	₹ 28,65,200.00 - ₹ 1,52,550.00 = ₹ 27,12,650.00
Total Value of the property	:	₹ 27,12,650.00
The realizable value of the property	:	₹24,41,385.00
Distress value of the property	:	₹21,70,120.00
Insurable value of the property (452.40 X 2,500.00)	:	₹11,31,000.00
Guideline value of the property (452.40 X 4610.00)	:	₹20,85,564.00

Taking into consideration above said facts, we can evaluate the value of Valuation Report of Residential Flat No. 202, 2<sup>nd</sup> Floor, Wing - D, **"Mahalaxmi Garden Co-Op. Hsg. Soc. Ltd. "**, Village - Usarli - Khurd , New Panvel (East), Taluka - Panvel, District -

Vastukala Consultants (I) Pvt. L



Since 1989



An ISO 9001 : 2015 Certified Company

\_td.

Raigad, Navi Mumbai, PIN - 410 206, State - Maharashtra, Country - India for this particular purpose at ₹ 27,12,650.00 (Rupees Twenty Seven Lakhs Twelve Thousands Six Hundred And Fifty Only) as on 4th November 2024

#### **NOTES**

- I, Manoj Chalikwar with my experience and ability to judgment I am of the considered opinion that the fair market value of the property as on 4th November 2024 is ₹ 27,12,650.00 (Rupees Twenty Seven Lakhs Twelve Thousands Six Hundred And Fifty Only) Value varies with time and purpose and hence this value should not be referred for any purpose other than mentioned in this report.
- 2. This valuation is done on the basis of information, which the valuer has obtained by information provided by the client about the premises and location of the surrounding area and also prevailing rates in the surrounding area, and further subject to document as mentioned in valuation report.
- 3. This valuer should not be held responsible for authentication of documents, clear title and other such related matters. For that purpose Latest Legal Opinion should be sought.

#### PART III- VALUATION

#### I, hereby declare that

- a. The information furnished in part I is true and correct to the best of my knowledge and belief;
- b. I have no direct or indirect interest in the property valued:

#### **ANNEXURE TO FORM 0-1**

	Technical details		Main Building
1	No. of floors and height of each floor	:	Part Ground + Part Stilt + 3 Upper Floors
2	Plinth area floor wise as per IS 3361-1966	:	N.A. as the said property is a Residential Flat Situated on 2 <sup>nd</sup> Floor
3	Year of construction	:	2015 (Building Completion Certificate)
4	Estimated future life	:	51 Years Subject to proper, preventive periodic maintenance & structural repairs
5	Type of construction- load bearing walls/RCC frame/ steel frame	:	R.C.C. Framed Structure
6	Type of foundations	:	R.C.C. Foundation
7	Walls	:	All external walls are 9" thick and partition walls are 6" Thk. Brick Masonery.
8	Partitions	:	6" Thk. Brick Masonery.

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.



Since 1989



An ISO 9001 : 2015 Certified Company

		Technical details		Main Building
9	Doors a	and Windows	:	Teak Wood Door frame with Solid flush door, Aluminium Sliding Windows with window grills, .
10	Floorin	g	:	Vitrified Tile Flooring.
11	Finishir	ng	:	Cement Plastering + POP Finish.
12	Roofing	g and terracing	:	R. C. C. Slab.
13	Specia	architectural or decorative features, if any	:	No
14	(i)	Internal wiring – surface or conduit	:	Concealed plumbing with C.P. fittings. Electrical wiring with
	(ii)	Class of fittings: Superior/Ordinary/ Poor.		concealed
15	Sanitar	y installations	:	As per Requirement
	(i)	No. of water closets		
	(ii)	No. of lavatory basins		
	(iii)	No. of urinals		
	(iv)	No. of sink		
16		of fittings: Superior colored / superior rdinary.	•	Ordinary
17	Height	und wall and length f construction		All external walls are 9" thick and partition walls are 6" thick.
18	No. of I	ifts and capacity		Not Provided
19	Underg constru	round sump – capacity and type of ction	:	RCC Tank
20	Locatio	ead tank n, capacity f construction	1:	RCC Tank on Terrace
21	Pumps	- no. and their horse power	:	May be provided as per requirement
22		and paving within the compound imate area and type of paving	•	Chequred tiles in open spaces, etc.
23	-	e disposal – whereas connected to public , if septic tanks provided, no. and capacity	:	Connected to Municipal Sewerage System

#### Technical details



Vastukala Consultants (I) Pvt. Ltd. An ISO 9001 : 2015 Certified Company

Since 1989


VASTUKALA


















Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company





# Route Map of the property



#### Longitude Latitude: 18°59'0.9"N 73°8'11.9"E

Note: The Blue line shows the route to site distance from nearest Railway Station (Panvel - 2.5 Km. ).



# **Ready Reckoner Rate**

Department of Re Government	gistration an of Maharasht		p नोंद्	गी व मु महारा	<b>द्रांव</b> ष्ट्र शा	रु विभाग सन	T
	ual Stateme बाजारमूल्य दर						
Home				Valuatio	on Guid	delines   Use	er Manual
Year 2024-2025				Languag	ge 1	English	
Selected District	Raigad						
Select Taluka	Panvel						
Select Village	Mouje : Usrli - Vi	shesh Niyoja	n Pradhikaran I				
Search By	○Survey No.	●Sul	Zones				
			0 0 0			औटोगिक ।	Tকক (₽- ^
Select उपविभाग		खुला जमान	ानवासा सदान	का आफ़ास	ुकान	MIGHTY (	(KSJ)
Select         उपविभाग           SurveyNo         23/1 - वन विभागातील ज	त्रमिनी	खुला जमान 4074800	निवासी सदनि 0	का आफ़ास 0	ुकान 0	0	र्थभ्य (KS.7) हेक्टर
					-		
<u>SurveyNo</u> 23/1 - वन विभागातील ज	प्रील जमिनी	4074800	0	0	0	0 64400	हेक्टर
SurveyNo         23/1 - वन विभागातील ज           SurveyNo         23/2 - गावठाण व पाडे या मध्	ग्रील जमिनी Iल विकसित जमिनी	4074800 6110	0 50300	0 64400	0 70700	0 64400	हेक्टर चौ. मीटर
SurveyNo         23/1 - वन विभागातील ज           SurveyNo         23/2 - गावठाण व पांडे या मध           SurveyNo         23/3 - रहिवास व इतर तत्सम वापराती	भील जमिनी 1ल विकसित जमिनी 1 विकसनक्षम जमिनी	4074800 6110 4980	0 50300 57000	0 64400 67600	0 70700 74200	0 64400 67600	हेक्टर चौ. मीटर चौ. मीटर
SurveyNo         23/1 - वन विभागातील ज           SurveyNo         23/2 - गावठाण व पाडे या मध           SurveyNo         23/3 - रहिवास व इतर तत्सम वापराती           SurveyNo         23/4 - रहिवास व इतर तत्सम वापराती	भील जमिनी 1ल विकसित जमिनी 1 विकसनक्षम जमिनी	4074800 6110 4980 1250	0 50300 57000 54400	0 64400 67600 64400	0 70700 74200 70700	0 64400 67600 64400	हेक्टर चौ. मीटर चौ. मीटर चौ. मीटर
SurveyNo         23/1 - वन विभागातील ज           SurveyNo         23/2 - गावठाण व पाडे या मध           SurveyNo         23/3 - रहिवास व इतर तत्सम वापराती           SurveyNo         23/4 - रहिवास व इतर तत्सम वापराती	भील जमिनी लि विकसित जमिनी १ विकसनक्षम जमिनी १ जमिनी	4074800 6110 4980 1250	0 50300 57000 54400	0 64400 67600 64400	0 70700 74200 70700	0 64400 67600 64400	हेक्टर चौ. मीटर चौ. मीटर चौ. मीटर
SurveyNo         23/1 - वन विभागातील ज           SurveyNo         23/2 - गावठाण व पाडे या मध           SurveyNo         23/3 - रहिवास व इतर तत्सम वापराती           SurveyNo         23/4 - रहिवास व इतर तत्सम वापराती           SurveyNo         23/1 - इत्तित तिभागातील           SurveyNo         23/1 - इत्तित विभागातील           SurveyNo         23/1/1 - इत्तित विभागातील           SurveyNo         23/1/1 - इत्तित विभागातील	भील जमिनी लि विकसित जमिनी १ विकसनक्षम जमिनी १ जमिनी	4074800 6110 4980 1250	0 50300 57000 54400 0	0 64400 67600 64400	0 70700 74200 70700	0 64400 67600 64400	हेक्टर चौ. मीटर चौ. मीटर चौ. मीटर
SurveyNo         23/1 - वन विभागातील ज           SurveyNo         23/2 - गावठाण व पाडे या मध           SurveyNo         23/3 - रहिवास व इतर तत्सम वापराती           SurveyNo         23/4 - रहिवास व इतर तत्सम वापराती           SurveyNo         23/4 - रहिवास व इतर तत्सम वापराती           SurveyNo         23/1/1 - हरित विभागातील	भील जमिनी तिकसित जमिनी त विकसनक्षम जमिनी त जमिनी te for Flat	4074800 6110 4980 1250	0 50300 57000 54400 0 54400	0 64400 67600 64400	0 70700 74200 70700	0 64400 67600 64400	हेक्टर चौ. मीटर चौ. मीटर चौ. मीटर
SurveyNo       23/1 - वन विभागातील ज         SurveyNo       23/2 - गावठाण व पांडे या मध         SurveyNo       23/3 - रहिवास व इतर तत्सम वापराती         SurveyNo       23/4 - रहिवास व इतर तत्सम वापराती         SurveyNo       23/1 - इतित विभागातील         SurveyNo       23/1 - इतित विभागातील         SurveyNo       23/1 - इतित विभागातील         SurveyNo       23/11 - इतित विभागातील         Stamp Duty Ready Reckoner Market Value Ra         Decrease by 10% on Flat Located on 2 <sup>nd</sup> Floor         Stamp Duty Ready Reckoner Market Value Floor	ग्रील जमिनी Iल विकसित जमिनी 1 विकसनक्षम जमिनी 1 जमिनी te for Flat Rate (After	4074800 6110 4980 1250	0 50300 57000 54400 0 54400 54400	0 64400 67600 64400 0	0 70700 74200 70700	0 64400 67600 64400 0	हेक्टर चौ. मीटर चौ. मीटर हेक्टर
SurveyNo       23/1 - वन विभागातील ज         SurveyNo       23/2 - गावठाण व पाडे या मध         SurveyNo       23/3 - रहिवास व इतर तत्सम वापराती         SurveyNo       23/4 - रहिवास व इतर तत्सम वापराती         SurveyNo       23/1 - हरित विभागातील         SurveyNo       23/4 - रहिवास व इतर तत्सम वापराती         SurveyNo       23/1/1 - हरित विभागातील         Stamp Duty Ready Reckoner Market Value Ra         Decrease by 10% on Flat Located on 2 <sup>nd</sup> Floor         Stamp Duty Ready Reckoner Market Value Fincrease/Decrease) (A)	भील जमिनी Iल विकसित जमिनी 1 विकसनक्षम जमिनी 1 जमिनी te for Flat Rate (After te for Land (B)	4074800 6110 4980 1250	0 50300 57000 54400 0 54400 54400 5440 <b>48,960.00</b>	0 64400 67600 64400 0	0 70700 74200 70700	0 64400 67600 64400 0	हेक्टर चौ. मीटर चौ. मीटर हेक्टर
SurveyNo       23/1 - वन विभागातील ज         SurveyNo       23/2 - गावठाण व पांडे या मध         SurveyNo       23/3 - रहिवास व इतर तत्सम वापराती         SurveyNo       23/4 - रहिवास व इतर तत्सम वापराती         SurveyNo       23/1 - इतित विभागातील         SurveyNo       23/1 - इतित विभागातील         SurveyNo       23/1 - इतित विभागातील         Stamp Duty Ready Reckoner Market Value Ra         Decrease by 10% on Flat Located on 2 <sup>nd</sup> Floor         Stamp Duty Ready Reckoner Market Value Ra         Increase/Decrease) (A)         Stamp Duty Ready Reckoner Market value Rate	भील जमिनी Iल विकसित जमिनी 1 विकसनक्षम जमिनी 1 जमिनी te for Flat Rate (After te for Land (B)	4074800 6110 4980 1250	0 50300 57000 54400 0 54400 54400 54400 48,960.00 1250	0 64400 67600 64400 0	0 70700 74200 70700	0 64400 67600 64400 0	हेक्टर चौ. मीटर चौ. मीटर हेक्टर

#### Building not having lift

The following table gives the valuation of residential building / flat / commercial unit / office in such building on above floor where there is no lift. Depending upon the floor, ready reckoner rates will be reduced.



Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company





a)	Ground Floor / Stilt / Floor	100%
b)	First Floor	95%
c)	Second Floor	90%
d)	Third Floor	85%
e)	Fourth Floor and above	80%

#### **Depreciation Percentage Table**

Completed Age of Building in Years	Value in percent after depreciation			
	R.C.C Structure / other Pukka Structure	Cessed Building, Half or Semi-Pukka Structure & Kaccha Structure.		
0 to 2 Years	100%	100%		
Above 2 & up to 5 Years	95%	95%		
Above 5 Years	After initial 5 year for every year 1% depreciation is to be considered. However maximum deduction available as per this shall be 70% of Market Value rate	After initial 5 year for every year 1.5% depreciation is to be considered. However maximum deduction available as per this shall be 85% of Market Value rate		




Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.





# **Price Indicators**






Since 1989



An ISO 9001 : 2015 Certified Company

#### Page 15 of 19

# **Price Indicators**





Since 1989



An ISO 9001: 2015 Certified Company

# Sale Instances

	Flat	Flat Index no2			
rce	Index no2				
r	-				
	Carpet	Built Up	Saleable		
a	383.95	460.74	552.89 20% ₹5,426.00		
centage	-	20% ₹6,511.00			
e Per Sq. Ft.	₹7,814.00				
9520529	सूची क्र.2	दुय्यम निबंधक : सह दु.नि.पन	वेल ५		
18-07-2024	6	दस्त क्रमांक : 9520/2024			
Note:-Generated Through eSearch Module,For	r	नोदंणी :			
original report please contact concern SRO offi	ice.	Regn:63m			
	गावाचे नाव : उसर्ली खुर्द				
(1)विलेखाचा प्रकार	सेल डीड				
(2)मोबदला	3000000				
(3) बाजारभाव(भाडेपटटयाच्या बाबतितपटटाकार	2328537.6				
आकारणी देतो की पटटेदार ते नमुद करावे)					
(4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास)		ती: मौजे उसर्ली ता पनवेल येथील सर्व्हे			
(क) भू-मापन,पाटाहरसा व घरक्रमाक(असल्यास)	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नोंदणी फी व मु.शु. अन्वये	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए नी कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज	च 1 विंग मधील पहिल्या चि पवल -2 मधील दस्त नं.		
(4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमाक(असल्यास) (5) क्षेत्रफळ	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग न एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए नी कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज	च 1 विंग मधील पहिल्या चि पवल -2 मधील दस्त नं.		
(5) क्षेत्रफळ	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नोंदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) )	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए नी कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज	च 1 विंग मधील पहिल्या चि पवल -2 मधील दस्त नं.		
(5) क्षेत्रफळ (6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नॉदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) ) 35.67 चौ.मीटर	1)सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए गी कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज वसूल करण्यात आली)( ( Survey N	च 1 विंग मधील पहिल्या ोचे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150-		
(5) क्षेत्रफळ (6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नोंदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) ) 35.67 चौ.मीटर ]): नाव:-अतुल अनंत ठाकूर वय:-35 पत्ता:-प्लॉट न	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए ग्री कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज वसूल करण्यात आली)( ( Survey N 	च 1 विंग मधील पहिल्या ोचे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150- बिल्डींग नं एच सहकारी		
(5) क्षेत्रफळ (6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नोंदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) ) 35.67 चौ.मीटर 1): नाव:-अतुल अनंत ठाकूर वय:-35 पत्ता:-प्लॉट न गूहनिर्माण संस्था मर्यादित विंग एच १ फ्लट नं १०६ पहिल	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए fl कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज ' वसूल करण्यात आली) ( ( Survey N 	च 1 विंग मधील पहिल्या ोचे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150- बिल्डींग नं एच सहकारी		
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेष्ठा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> </ul>	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नोंदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) ) 35.67 चौ.मीटर 1): नाव:-अतुल अनंत ठाकूर वय:-35 पत्ता:-प्तॉट न गृहनिर्माण संस्था मर्यादित विंग एच १ फ्लट नं १०६ पहिल ग्राईग्रारू:(c:). पिन कोठ:-410206 पॅन नं:-AMXPT14	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए fl कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज ' वसूल करण्यात आली) ( ( Survey N   ग. माळा नं: ., इमारतीचे नाव: रा दिप सिटी 11 मजला उसली खुर्द्र ता पनवेल जि रायगठ , 460E	च 1 विंग मधील पहिल्या ोचे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150- बिल्डींग नं एच सहकारी ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र,		
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवा</li> </ul>	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नोंदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) ) 35.67 चौ.मीटर 1): नाव:-अतुल अनंत ठाकूर वय:-35 पत्ता:-प्लॉट न गूहनिर्माण संस्था मर्यादित विंग एच १ फ्लट नं १०६ पहिल राईग्रार्:(:::). पिन कोठ:-410206 पॅन नं:-AMXPT14 णी): नाव:-रेखा देवानंद गोगर वय:-48; पत्ता:-प्लॉट	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए fl कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज ' वसूल करण्यात आली) ( ( Survey N ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' '	च 1 विंग मधील पहिल्या 1ेचे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150- बिल्डींग नं एच सहकारी ब्लॉक नं: ., रोठ नं: ., महाराष्ट्र, र्लर्ह कोळीवाडा ता मुरुठ जि		
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेष्ठा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> </ul>	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नोंदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) ) 35.67 चौ.मीटर 1): नाव:-अतुल अनंत ठाकूर वय:-35 पत्ता:-प्लॉट न गुहनिर्माण संस्था मर्यादित विंग एच १ फ्लट नं १०६ पहिल राईगार्:(दे!). पिन कोठ:-410206 पॅन नं:-AMXPT11 णी 1): नाव:-रेखा देवानंद गोगर वय:-48; पत्ता:-प्लॉट रायगठ, ब्लॉक नं: ., रोठ नं: ., महाराष्ट्र, राईगार्:(दं).	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए fl कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज ' वसूल करण्यात आली) ( ( Survey N , माळा नं: ., इमारतीचे नाव: रा दिप सिटी ता मजला उसली खुर्द ता पनवेल जि रायगड , 460E नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो क पिन कोठ:-402202 पॅन नं:-ABJPL624	च 1 विंग मधील पहिल्या ोचे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150- : बिल्डींग नं एच सहकारी ब्लॉक नं: ., रोउ नं: ., महाराष्ट्र, !र्हई कोळीवाठा ता मुरुठ जि 1Q		
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या यक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवा न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश</li> </ul>	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नोंदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) ) 35.67 चौ.मीटर 1): नाव:-अतुल अनंत ठाकूर वय:-35 पत्ता:-प्लॉट न गूहनिर्माण संस्था मर्यादित विंग एच १ फ्लट नं १०६ पहिल राईग्रार्:(:::). पिन कोठ:-410206 पॅन नं:-AMXPT14 णी): नाव:-रेखा देवानंद गोगर वय:-48; पत्ता:-प्लॉट	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए नी कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज वसूल करण्यात आली) ( ( Survey N , माळा नं: ., इमारतीचे नाव: रा दिप सिटी ना मजला उसली खुर्द ता पनवेल जि रायगठ , 460E नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो को पिन कोठ:-402202 पॅन नं:-ABJPL624 गॅट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो	च 1 विंग मधील पहिल्या ोचे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150- बिल्डींग नं एच सहकारी ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, ार्लई कोळीवाडा ता मुरुड जि 1Q ब्लॉर्ह कोळीवाडा ता मुरुड जि		
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या यक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवा न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश</li> </ul>	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 ची म 15134/2023 नुसार नॉदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) )         35.67 चौ.मीटर         1): नाव:-अतुल अनंत ठाकूर वय:-35 पत्ता:-प्लॉट न गृहनिर्माण संस्था मर्यादित विंग एच १ फ्लट नं १०६ पहिल राईग्राङ्(ं:). पिन कोठ:-410206 पॅन नं:-AMXPT14 णी1): नाव:-रेखा देवानंद गोगर वय:-48; पत्ता:-प्लॉट रायगठ, ल्लॉक नं: ., रोठ नं: ., महाराष्ट्र, राईग्राङ्(ं:). 2): नाव:-देवानंद दत्तांत्रेय गोगर वय:-54; पत्ता:-प्ल	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए नी कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज वसूल करण्यात आली) ( ( Survey N , माळा नं: ., इमारतीचे नाव: रा दिप सिटी ना मजला उसली खुर्द ता पनवेल जि रायगठ , 460E नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो को पिन कोठ:-402202 पॅन नं:-ABJPL624 गॅट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो	च 1 विंग मधील पहिल्या ोचे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150- बिल्डींग नं एच सहकारी ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, ार्लई कोळीवाडा ता मुरुड जि 1Q ब्लॉर्ह कोळीवाडा ता मुरुड जि		
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6) आकारणी किंवा जुठी देण्यात असेल तेव्हा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/सिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवा न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता</li> </ul>	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 ची म 15134/2023 नुसार नींदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) ) 35.67 चौ.मीटर 1): नाव:-अतुल अनंत ठाकूर वय:-35 पत्ता:-प्लॉट न गूहनिर्माण संस्था मर्यादित विंग एच १ फ्लट नं १०६ पहिर राईग्राऱ्:(::). पिन कोठ:-410206 पॅन नं:-AMXPT14 णी 1): नाव:-रेखा देवानंद गोगर वय:-48; पत्ता:-प्लॉट रायगठ, ब्लॉक नं: ., रोठ नं: ., महाराष्ट्र, राईग्राऱ्:(:). 2): नाव:-देवानंद दत्तात्रेय गोगर वय:-54; पत्ता:-प्ल रायगठ, ब्लॉक नं:, रोठ नं:, महाराष्ट्र, राईग्राऱ्:(:).	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए नी कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज वसूल करण्यात आली) ( ( Survey N , माळा नं: ., इमारतीचे नाव: रा दिप सिटी ना मजला उसली खुर्द ता पनवेल जि रायगठ , 460E नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो को पिन कोठ:-402202 पॅन नं:-ABJPL624 गॅट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो	च 1 विंग मधील पहिल्या ोचे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150- बिल्डींग नं एच सहकारी ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, ार्लई कोळीवाडा ता मुरुड जि 1Q ब्लॉर्ह कोळीवाडा ता मुरुड जि		
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/सिंहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन पेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवा न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक</li> </ul>	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नोंदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) )         35.67 चौ.मीटर         1): नाव:-अतुल अनंत ठाकूर वय:-35 पत्ता:-फॉट न गूहनिर्माण संस्था मर्यादित विंग एच १ फ्लट नं १०६ पहिल राईग्रार्:(८ं:). पिन कोठ:-410206 पॅन नं:-AMXPT14 णी1): नाव:-रेखा देवानंद गोगर वय:-48; पत्ता:-फॉट रायगड, लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, राईग्रार्:(८ं:).         2): नाव:-देवानंद दत्तात्रेय गोगर वय:-54; पत्ता:-फॉट रायगड, लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, राईग्रार्:(८ं:).         13/06/2024	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए नी कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज वसूल करण्यात आली) ( ( Survey N , माळा नं: ., इमारतीचे नाव: रा दिप सिटी ना मजला उसली खुर्द ता पनवेल जि रायगठ , 460E नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो को पिन कोठ:-402202 पॅन नं:-ABJPL624 गॅट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो	च 1 विंग मधील पहिल्या ोचे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150- बिल्डींग नं एच सहकारी ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, ार्लई कोळीवाडा ता मुरुड जि 1Q ब्लॉर्ह कोळीवाडा ता मुरुड जि		
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेष्ठा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवा न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक</li> <li>(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक</li> </ul>	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नोंदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) )         35.67 चौ.मीटर         1): नाव:-अतुल अनंत ठाकूर वय:-35 पत्ता:-प्लॉट न गृहनिर्माण संस्था मर्यादित विंग एच १ फ्लट नं १०६ पहिल राईग्राङ्(ं:). पिन कोठ:-410206 पॅन नं:-AMXPT14 णी1): नाव:-रेखा देवानंद गोगर वय:-48; पत्ता:-प्लॉट रायगठ, ल्लॉक नं: ., रोठ नं: ., महाराष्ट्र, राईग्राङ्(ं:).         2): नाव:-देवानंद दत्तात्रेय गोगर वय:-54; पत्ता:-प्लॉट रायगठ, ल्लॉक नं: ., रोठ नं: ., महाराष्ट्र, राईग्राङ्(ं:).         13/06/2024	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए नी कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज वसूल करण्यात आली) ( ( Survey N , माळा नं: ., इमारतीचे नाव: रा दिप सिटी ना मजला उसली खुर्द ता पनवेल जि रायगठ , 460E नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो को पिन कोठ:-402202 पॅन नं:-ABJPL624 गॅट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो	च 1 विंग मधील पहिल्या ोचे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150- बिल्डींग नं एच सहकारी ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, ार्लई कोळीवाडा ता मुरुड जि 1Q ब्लॉर्ह कोळीवाडा ता मुरुड जि		
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेष्ठा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवा न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता</li> <li>(9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक</li> <li>(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक</li> <li>(11) अनुक्रमांक,खंड व पृष्ठ</li> </ul>	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजत्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नोंदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) )         35.67 चौ.मीटर         1): नाव:-अतुल अनंत ठाकूर वय:-35 पत्ता:-प्लॉट न गृहनिर्माण संस्था मर्यादित विंग एच १ फ्लट नं १०६ पहिल राईग्राङ्(ं:). पिन कोड:-410206 पॅन नं:-AMXPT14 णी 1): नाव:-रेखा देवानंद गोगर वय:-48; पत्ता:-प्लॉट रायगठ, क्लॉक नं: ., रोठ नं: ., महाराष्ट्र, प्राईग्राङ्(ं:). 2): नाव:-देवानंद दत्तान्नेय गोगर वय:-54; पत्ता:-प्ल रायगठ, क्लॉक नं: ., रोठ नं: ., महाराष्ट्र, प्राईग्राङ्(ं:). 13/06/2024         14/06/2024         9520/2024	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए नी कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज वसूल करण्यात आली) ( ( Survey N , माळा नं: ., इमारतीचे नाव: रा दिप सिटी ना मजला उसली खुर्द ता पनवेल जि रायगठ , 460E नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो को पिन कोठ:-402202 पॅन नं:-ABJPL624 गॅट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो	च 1 विंग मधील पहिल्या ोचे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150- बिल्डींग नं एच सहकारी ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, ार्लई कोळीवाडा ता मुरुड जि 1Q ब्लॉर्ह कोळीवाडा ता मुरुड जि		
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेष्हा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवा न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक</li> <li>(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक</li> <li>(11) अनुक्रमांक,खंड व पृष्ठ</li> <li>(12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क</li> </ul>	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजत्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नोंदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) )         35.67 चौ.मीटर         1): नाव:-अतुल अनंत ठाकूर वय:-35 पत्ता:-प्लॉट न गुहनिर्माण संस्था मर्यादित विंग एच १ फ्लट नं १०६ पहित प्राईग्राऱ्:(::). पिन कोड:-410206 पॅन नं:-AMXPT11 णी 1): नाव:-रेखा देवानंद गोगर वय:-48; पत्ता:-प्लॉट रायगड, ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, प्राईग्राऱ्:(::). 2): नाव:-देवानंद दत्तान्नेय गोगर वय:-48; पत्ता:-प्र् रायगड, ब्लॉक नं:, रोड नं:, महाराष्ट्र, प्राईग्राऱ्:(::). 13/06/2024         14/06/2024         9520/2024	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए नी कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज वसूल करण्यात आली) ( ( Survey N , माळा नं: ., इमारतीचे नाव: रा दिप सिटी ना मजला उसली खुर्द ता पनवेल जि रायगठ , 460E नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो को पिन कोठ:-402202 पॅन नं:-ABJPL624 गॅट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो	च 1 विंग मधील पहिल्या ोचे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150- बिल्डींग नं एच सहकारी ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, ार्लई कोळीवाडा ता मुरुड जि 1Q ब्लॉर्ह कोळीवाडा ता मुरुड जि		
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवा न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता</li> <li>(9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक</li> <li>(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक</li> <li>(11) अनुक्रमांक,खंड व पृष्ठ</li> <li>(12) बाजारभावाप्रमाणे मुंद्रांक शुल्क</li> <li>(13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क</li> </ul>	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजत्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नोंदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) )         35.67 चौ.मीटर         1): नाव:-अतुल अनंत ठाकूर वय:-35 पत्ता:-प्लॉट न गुहनिर्माण संस्था मर्यादित विंग एच १ फ्लट नं १०६ पहित प्राईग्राऱ्:(::). पिन कोड:-410206 पॅन नं:-AMXPT11 णी 1): नाव:-रेखा देवानंद गोगर वय:-48; पत्ता:-प्लॉट रायगड, ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, प्राईग्राऱ्:(::). 2): नाव:-देवानंद दत्तान्नेय गोगर वय:-48; पत्ता:-प्र् रायगड, ब्लॉक नं:, रोड नं:, महाराष्ट्र, प्राईग्राऱ्:(::). 13/06/2024         14/06/2024         9520/2024	) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए fl कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज ' वसूल करण्यात आली) ( ( Survey N  ' क्यूल करण्यात आली) ( ( Survey N  ' , माळा नं: ., इमारतीचे नाव: रा दिप सिटी मं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो क पिन कोड:-402202 पॅन नं:-ABJPL624 गॅट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो पिन कोड:-402202 पॅन नं:-ADQPG9	च 1 विंग मधील पहिल्या 1ेचे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150- बिल्डींग नं एच सहकारी ब्लॉक नं: ., रोउ नं: ., महाराष्ट्र, र्लिई कोळीवाडा ता मुरुड जि 1Q 1 कोर्लर्ड कोळीवाडा ता मुरुड जि 039A		
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या यक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवा न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता</li> <li>(9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक</li> <li>(10)दस्त नोंदणी केल्याचा दिनांक</li> <li>(10)दस्त नोंदणी केल्याचा दिनांक</li> <li>(11)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ</li> <li>(12)बाजारभावाप्रमाणे नुंदणी शुल्क</li> <li>(14)शेरा</li> </ul>	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नोंदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) ) 35.67 चौ.मीटर 1): नाव:-अतुल अनंत ठाकूर वय:-35 पत्ता:-प्लॉट न गुहनिर्माण संस्था मर्यादित विंग एच १ फ्तट नं १०६ पहिल राईगार्:(::). पिन कोठ:-410206 पॅन नं:-AMXPT14 णी 1): नाव:-रेखा देवानंद गोगर वय:-48; पत्ता:-प्लॉट रायगड, ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, राईगार्:(::). 2): नाव:-देवानंद दत्तात्रेय गोगर वय:-54; पत्ता:-प्लॉट रायगड, ब्लॉक नं:, रोड नं:, महाराष्ट्र, राईगार्:(::). 13/06/2024 14/06/2024 500 100 मुल्यांकनाची आवश्यकता नाही कारण दुस्तप्रका	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए मै कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज वसूल करण्यात आली)( ( Survey N  सं: ., माळा नं: ., इमारतीचे नावः रा दिप सिटी ना मजला उसली खुर्द ता पनवेल जि रायगड , 460E नं: ., माळा नं: ., इमारतीचे नावः रा मु पो के राट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नावः रा मु पो को राट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नावः रा मु पो पिन कोड:-402202 पॅन नं:-ABJPL624 संट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नावः रा मु पो राट नं: माळा नं: इमारतीचे नावः रा रा मु पो	च 1 विंग मधील पहिल्या 1चे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150- बिल्डींग नं एच सहकारी ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, र्लिई कोळीवाडा ता मुरुड जि 1Q 1 कोर्लिई कोळीवाडा ता मुरुड जि 039A		
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/सिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन पेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवा न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन देणा-या पक्षकाराचे व किंवा दिवा न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(9) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक</li> <li>(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक</li> <li>(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक</li> <li>(11) अनुक्रमांक,खंड व पृष्ठ</li> <li>(12) बाजारभावाप्रमाणे मुंद्रांक शुल्क</li> <li>(13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क</li> <li>(14) श्रेरा</li> <li>मुल्यांकनासाठी विचारात घेतलेता तपशील:-:</li> </ul>	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(खिल्डींग नं एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नोंदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) )         35.67 चौ.मीटर         1): नाव:-अतुल अनंत ठाकूर वय:-35 पत्ता:-फॉट न गूहनिर्माण संस्था मर्यादित विंग एच १ फ्लट नं १०६ पहिल राईग्राऱ्:(ci:). पिन कोड:-410206 पॅन नं:-AMXPT14 णी 1): नाव:-रेखा देवानंद गोगर वय:-48; पत्ता:-प्लॉट रायगड, व्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, राईग्राऱ्:(ci).         2): नाव:-देवानंद दत्तात्रेय गोगर वय:-54; पत्ता:-प्लॉट रायगड, व्लॉक नं:, रोड नं:, महाराष्ट्र, राईग्राऱ्:(ci).         2): नाव:-देवानंद दत्तात्रेय गोगर वय:-54; पत्ता:-प्लं रायगड, व्लॉक नं:, रोड नं:, महाराष्ट्र, राईग्राऱ्:(ci).         13/06/2024         14/06/2024         9520/2024         500         100         मुल्यांकनाची आवश्यकता नाही कारण द्स्तप्रका आवश्यक नाही	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए fl कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज ं वसूल करण्यात आली) ( ( Survey N         	च 1 विंग मधील पहिल्या 1चे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150- विल्हींग नं एच सहकारी ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, वर्हे कोळीवाडा ता मुरुड जि 1Q 1 कोर्लई कोळीवाडा ता मुरुड जि 039A 11 विं द्स्तप्रकारनुसार I1 ति द्स्तप्रकारनुसार I1 ताtonment Area		
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/सिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन पेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवा न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन देणा-या पक्षकाराचे व किंवा दिवा न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(9) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक</li> <li>(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक</li> <li>(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक</li> <li>(11) अनुक्रमांक,खंड व पृष्ठ</li> <li>(12) बाजारभावाप्रमाणे मुंद्रांक शुल्क</li> <li>(13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क</li> <li>(14) श्रेरा</li> <li>मुल्यांकनासाठी विचारात घेतलेता तपशील:-:</li> </ul>	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नोंदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) )         35.67 चौ.मीटर         1): नाव:-अतुल अनंत ठाकूर वय:-35 पत्ता:-फॉट न गुहनिर्माण संस्था मर्यादित विंग एच १ फ्लट नं १०६ पहिल प्राईग्राङ्(ं:). पिन कोड:-410206 पॅन नं:-AMXPT14 णी 1): नाव:-रेखा देवानंद गोगर वय:-48; पत्ता:-फॉट रायगड, ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, प्राईग्राङ्(ं:).         2): नाव:-देवानंद दत्तात्रेय गोगर वय:-54; पत्ता:-फॉट रायगड, ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, प्राईग्राङ्(ं:).         13/06/2024         14/06/2024         9520/2024         500         100         प्राक्ष्यक नाही         (ii) within the limits of any Municipal C annexed to it, or any rural area within Development Authority or any other U	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए fl कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज ं वसूल करण्यात आली) ( ( Survey N : : , माळा नं: ., इमारतीचे नाव: रा दिप सिटी ता मजला उसली खुर्द ता पनवेल जि रायगड , : : , माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो के पिन कोड:-402202 पॅन नं:-ABJPL624 गॅट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो पिन कोड:-402202 पॅन नं:-ADJPL624 गॅट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो पिन कोड:-402202 पॅन नं:-ADJPL624 गॅट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो पिन कोड:-402202 पॅन नं:-ADJPL624 गॅट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो पिन कोड:-402202 पॅन नं:-ADJPL624	च 1 विंग मधील पहिल्या 1चे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150- विल्हींग नं एच सहकारी ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, वर्हे कोळीवाडा ता मुरुड जि 1Q 1 कोर्लई कोळीवाडा ता मुरुड जि 039A गील द्स्तप्रकारनुसार Intonment Area ppolitan Region b clause (i), or the		
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/सिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन पेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवा न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन देणा-या पक्षकाराचे व किंवा दिवा न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(9) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक</li> <li>(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक</li> <li>(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक</li> <li>(11) अनुक्रमांक,खंड व पृष्ठ</li> <li>(12) बाजारभावाप्रमाणे मुंद्रांक शुल्क</li> <li>(13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क</li> <li>(14) श्रेरा</li> <li>मुल्यांकनासाठी विचारात घेतलेता तपशील:-:</li> </ul>	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नोंदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) )         35.67 चौ.मीटर         1): नाव:-अतुल अनंत ठाकूर वय:-35 पत्ता:-फॉट न गृहनिर्माण संस्था मर्यादित विंग एच १ फ्लट नं १०६ पहिल प्राईग्राङ्(ं:). पिन कोठ:-410206 पॅन नं:-AMXPT14 णी1): नाव:-रेखा देवानंद गोगर वय:-48; पत्ता:-प्लॉट रायगठ, लॉक नं: ., रोठ नं: ., महाराष्ट्र, प्राईग्राङ्(ं:).         2): नाव:-देवानंद दत्तात्रेय गोगर वय:-54; पत्ता:-प्लॉट रायगठ, लॉक नं: ., रोठ नं: ., महाराष्ट्र, प्राईग्राङ्(ं:).         13/06/2024         14/06/2024         9520/2024         500         100         प्राविग्वाची आवश्यकता नाही कारण दुस्तप्रका आवश्यक नाही         (ii) within the limits of any Municipal C annexed to it, or any rural area within Development Authority or any other U Influence Areas as per the Annual Star	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए ग्री कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज ं वसूल करण्यात आली) ( ( Survey N : क्सूल करण्यात आली) ( ( Survey N : , माळा नं: ., इमारतीचे नाव: रा दिप सिटी ता मजला उसती खुर्द्र ता पनवेत जि रायगड , : ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो क पिन कोड:-402202 पॅन नं:-ABJPL624 तॉट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो पिन कोड:-402202 पॅन नं:-ADJPG99 	च 1 विंग मधील पहिल्या 1चे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150- विल्वींग नं एच सहकारी ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, वर्हेई कोळीवाडा ता मुरुड जि 1Q कोर्लर्ड् कोळीवाडा ता मुरुड जि 039A गील दुस्तप्रकारनुसार Intonment Area opolitan Region b clause (i), or the fer the Maharashtra		
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/सिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन पेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवा न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन देणा-या पक्षकाराचे व किंवा दिवा न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(9) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक</li> <li>(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक</li> <li>(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक</li> <li>(11) अनुक्रमांक,खंड व पृष्ठ</li> <li>(12) बाजारभावाप्रमाणे मुंद्रांक शुल्क</li> <li>(13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क</li> <li>(14) श्रेरा</li> <li>मुल्यांकनासाठी विचारात घेतलेता तपशील:-:</li> </ul>	1/3 या मिळकतीवरील दिप सिटी(बिल्डींग नं एच मजल्यावरील सदनिका क्र 106 क्षेत्र 35.67 चौ म 15134/2023 नुसार नोंदणी फी व मु.शु. अन्वये 1/2,150-1/3 ; ) )         35.67 चौ.मीटर         1): नाव:-अतुल अनंत ठाकूर वय:-35 पत्ता:-फॉट न गुहनिर्माण संस्था मर्यादित विंग एच १ फ्लट नं १०६ पहिल प्राईग्राङ्(ं:). पिन कोड:-410206 पॅन नं:-AMXPT14 णी 1): नाव:-रेखा देवानंद गोगर वय:-48; पत्ता:-फॉट रायगड, ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, प्राईग्राङ्(ं:).         2): नाव:-देवानंद दत्तात्रेय गोगर वय:-54; पत्ता:-फॉट रायगड, ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, प्राईग्राङ्(ं:).         13/06/2024         14/06/2024         9520/2024         500         100         प्राक्ष्यक नाही         (ii) within the limits of any Municipal C annexed to it, or any rural area within Development Authority or any other U	1) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ए ग्री कारपेट(दिनांक 29/08/2023 रोर्ज ं वसूल करण्यात आली) ( ( Survey N : क्सूल करण्यात आली) ( ( Survey N : , माळा नं: ., इमारतीचे नाव: रा दिप सिटी ता मजला उसती खुर्द्र ता पनवेत जि रायगड , : ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो क पिन कोड:-402202 पॅन नं:-ABJPL624 तॉट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: रा मु पो पिन कोड:-402202 पॅन नं:-ADJPG99 	च 1 विंग मधील पहिल्या 1चे पवल -2 मधील दस्त नं. umber : 150-1/1,150- विल्वींग नं एच सहकारी ब्लॉक नं: ., रोड नं: ., महाराष्ट्र, वर्हेई कोळीवाडा ता मुरुड जि 1Q कोर्लर्ड् कोळीवाडा ता मुरुड जि 039A गील दुस्तप्रकारनुसार Intonment Area opolitan Region b clause (i), or the fer the Maharashtra		



Since 1989



An ISO 9001 : 2015 Certified Company

# Sale Instances

- I <b>7</b>		Flat							
		Index no.2							
ſ		-							
		Carpet	Built Up	Saleable					
ea rcentage re Per Sq. Ft.		589.00 - ₹8,404.00	706.80 20% ₹7,003.00	848.16 20% ₹5,836.00					
							-,	,	-,
					15899528 04-09-2024 Note:-Generated Through eSearch Module,For original report please contact concern SRO office.		सूची क्र.2	दुय्यम निबंधक : सह दु.नि.पन दस्त क्रमांक : 15899/2024 नोदंणी : Regn:63m	
		गावाचे नाव : उसर्ली खुर्द							
(1)विलेखाचा प्रकार	सेल डीड								
(2)मोबदला	4950000								
(-)	3572992								
आकारणी देतो की पटटेदार ते नमुद करावे) (4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास)			ती: उसर्ली खुर्द प्रभाव विभाग नं. 23/4						
		),141/0,142/0,मौजे उसर्ली खुर्द,त	। ਸਤਰੇਕ ਤਿ. ਤਸਸਾਟ ਖੇਤ 600 ਦੀ ਸ	ज्य कासीय (गतल-२ सांस्सा					
	नोंदणी शुल्क	6396/2024 दि. 13/08/2024 द	1. पर्नेपरा,101. रायने3,दात्र 569 था. कू रोजीच्या दस्ता अन्वये मुद्रांक शुल्क रक irvey Number : 139/0, 140/0, 14	कम रु.2,97,000/- आणि					
(5) क्षेत्रफळ		6396/2024 दि. 13/08/2024 द	रोजीच्या दस्ता अन्वये मुद्रांक शुल्क रक	कम रु.2,97,000/- आणि					
(5) क्षेत्रफळ (6)आकारणी किंवा जुन्नी देण्यात असेल तेव्हा.	नोंदणी शुल्क 589 चौ.फूट	6396/2024 दि. 13/08/2024 द रक्कम रु.30,000/- वसुल)( ( Su	रोजीच्या दस्ता अन्वये मुद्रांक शुल्क रके irvey Number : 139/0, 140/0, 14	कम रु.2,97,000/- आणि 41/0, 142/0 ; ) )					
(5) क्षेत्रफळ (6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या	नोंदणी शुल्क 589 चौ.फूट 1): नाव:-जगदि	6396/2024 दि. 13/08/2024 द रक्कम रु.30,000/- वसुल)( ( Su श हणमंतप्पा सोनवालकर वयः-53	रोजीच्या दस्ता अन्वये मुद्रांक शुल्क रके Irvey Number : 139/0, 140/0, 14 पत्ता:-प्तॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव	कम रु.2,97,000/- आणि 41/0, 142/0 ; ) ) व: रा. 001, प्रजापती वैभव,					
(5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुठी देण्यात असेल तेष्ठा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	नोंदणी शुल्क 589 चैं।.फूट 1): नाव:-जगदि सेक्टर-9, खांदा कोड:-410206 2): नाव:-तिना सेक्टर-9, खांदा	6396/2024 दि. 13/08/2024 द रक्कम रु.30,000/- वसुल)( ( Su शा हणमंतप्पा सोनवालकर वय:-53 कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन प्रेन नं:-AUVPS0408D जगदिश सोनवालकर वय:-45 पत्ता:	रोजीच्या दस्ता अन्वये मुद्रांक शुल्क रके irvey Number : 139/0, 140/0, 14	कम रु.2,97,000/- आणि 41/0, 142/0 ; ) ) व: रा. 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईरााऱ्श(ंः). पिन . 001, प्रजापती वैभव,					
(5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुठी देण्यात असेल तेष्ठा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	नोंदणी शुल्क 589 चौ.फूट 1): नाव:-जगदि सेक्टर-9, खांदा कोड:-410206 2): नाव:-लिना सेक्टर-9, खांदा कोड:-410206	6396/2024 दि. 13/08/2024 द रक्कम रु.30,000/- वसुल)( ( Su रा हणमंतप्पा सोनवालकर वयः-53 कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन 5 पॅन नं:-AUVPS0408D जगदिया सोनवालकर वयः-45 पत्ता कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन 5 पॅन नं:-CGDPS8176C	रोजीच्या दस्ता अन्वये मुद्रांक शुल्क रके irvey Number : 139/0, 140/0, 14 पत्ताः-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, देल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -,	कम रु.2,97,000/- आणि 41/0, 142/0 ; ) ) वः रा. 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईराार् <sub>१</sub> (ंः). पिन . 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईराार् <sub>१</sub> (ंः). पिन					
(5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश	नोंदणी शुल्क 589 ची.फूट 1): नाव:-जगदि सेक्टर-9, खांदा कोड:-410206 2): नाव:-लिना सेक्टर-9, खांदा कोड:-410206 1): नाव:-राहुल अबूरोड, राजस्थ	6396/2024 दि. 13/08/2024 द रक्कम रु.30,000/- वसुल)( ( Su रग हणमंतप्पा सोनवालकर वयः-53 कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन उपन नं:-AUVPS0408D जगदिश सोनवालकर वयः-45 पत्ताः कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन उपन नं:-CGDPS8176C एस सिंदल वयः-40; पत्ताः-फ्लॉट नं ान, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, राजस्थान, र्स	रोजीच्या दस्ता अन्वये मुद्रांक शुल्क रके irvey Number : 139/0, 140/0, 14 पत्ताः-प्तॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, हे: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रा.रवरी वा रोर्इ. पिन कोड:-307026 पॅन नं:-CNZ	कम रु.2,97,000/- आणि 41/0, 142/0 ; ) ) वः रा. 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईशार्श्(ंः). पिन . 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईशार्श्(ंः). पिन स, गांधीनगर, अबू रोड, सिरोही, ?PS7401K					
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता</li> </ul>	नोंदणी शुल्क 589 ची.फूट 1): नाव:-जगदि सेक्टर-9, खांदा कोड:-410206 2): नाव:-लिना सेक्टर-9, खांदा कोड:-410206 1): नाव:-राहुल अबूरोड, राजस्थ 2): नाव:-याशि	6396/2024 दि. 13/08/2024 द रक्कम रु.30,000/- वसुल)( ( Su रण हणमंतप्पा सोनवालकर वयः-53 कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन उपन नं:-AUVPS0408D जगदिश सोनवालकर वयः-45 पत्ता: कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन प्रेन नं:-CGDPS8176C एस सिंदल वयः-40; पत्ता:-प्लॉट नं ान, ब्लॉक नं: -, रोड नं: -, राजस्थान, स्व का राहुल सिंदल वयः-37; पत्ता:-प्ल	रोजीच्या दस्ता अन्वये मुद्रांक शुल्क रके irvey Number : 139/0, 140/0, 14 पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, रे: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रा.रवरी वा होर्ड् . पिन कोड:-307026 पॅन नं:-CNZ ॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रा.रवरी	कम रु.2,97,000/- आणि 41/0, 142/0 ; ) ) वः रा. 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईग्रार्:(ं:). पिन : 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईग्रार्:(ं:). पिन स, गांधीनगर, अबू रोठ, सिरोही, IPS7401K री वास, गांधीनगर, अबू रोठ,					
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता</li> </ul>	नोंदणी शुल्क 589 चौ.फूट 1): नाव:-जगदि सेक्टर-9, खांदा कोड:-410206 2): नाव:-तिना सेक्टर-9, खांदा कोड:-410206 1): नाव:-राहुल अबूरोड, राजस्थ 2): नाव:-याशि सिरोही, अबूरोड	6396/2024 दि. 13/08/2024 द रक्कम रु.30,000/- वसुल)( ( Su रा हणमंतप्पा सोनवालकर वयः-53 कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन प्रम नं:-AUVPS0408D जगदिश सोनवालकर वयः-45 पत्ता: कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन 5 पॅन नं:-CGDPS8176C एस सिंदल वयः-40; पत्ता:-प्लॉट नं ान, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, राजस्थान, स् का राहुल सिंदल वयः-37; पत्ता:-प्ल 5, राजस्थान, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, राज	रोजीच्या दस्ता अन्वये मुद्रांक शुल्क रके irvey Number : 139/0, 140/0, 14 पत्ताः-प्तॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, हे: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रा.रवरी वा रोर्इ. पिन कोड:-307026 पॅन नं:-CNZ	कम रु.2,97,000/- आणि 41/0, 142/0 ; ) ) वः रा. 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईग्रार्:(ं:). पिन : 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईग्रार्:(ं:). पिन स, गांधीनगर, अबू रोठ, सिरोही, IPS7401K री वास, गांधीनगर, अबू रोठ,					
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेष्ठा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता</li> <li>(9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक</li> </ul>	नोंदणी शुल्क 589 चौ.फूट 1): नाव:-जगदि सेक्टर-9, खांदा कोड:-410206 2): नाव:-रिना सेक्टर-9, खांदा कोड:-410206 1): नाव:-राहुल अबूरोड, राजस्थ 2): नाव:-याशि सिरोही, अबूरोड 02/09/202	6396/2024 दि. 13/08/2024 द रक्कम रु.30,000/- वसुल)( ( Su रा हणमंतप्पा सोनवालकर वयः-53 कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन प्र मं:-AUVPS0408D जगदिश सोनवालकर वयः-45 पत्ता: कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन 5 पॅन नं:-CGDPS8176C एस सिंदल वयः-40; पत्ता:-प्लॉट नं ान, ब्लॉक नं: -, रोड नं: -, राजस्थान, स् का राहुल सिंदल वयः-37; पत्ता:-प्ल द, राजस्थान, ब्लॉक नं: -, रोड नं: -, राज 4	रोजीच्या दस्ता अन्वये मुद्रांक शुल्क रके irvey Number : 139/0, 140/0, 14 पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, रे: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रा.रवरी वा होर्ड् . पिन कोड:-307026 पॅन नं:-CNZ ॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रा.रवरी	कम रु.2,97,000/- आणि 41/0, 142/0 ; ) ) वः रा. 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईग्रार्:(ं:). पिन : 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईग्रार्:(ं:). पिन स, गांधीनगर, अबू रोठ, सिरोही, IPS7401K री वास, गांधीनगर, अबू रोठ,					
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6) आकारणी किंवा जुठी देण्यात असेल तेष्ठा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता</li> <li>(9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक</li> <li>(10) दस्त नेंदणी केल्याचा दिनांक</li> </ul>	नोंदणी शुल्क 589 चौ.फूट 1): नाव:-जगदि सेक्टर-9, खांदा कोड:-410206 2): नाव:-लिना सेक्टर-9, खांदा कोड:-410206 1): नाव:-राहुल अबूरोड, राजस्थ 2): नाव:-याशि सिरोही, अबूरोड 02/09/2022	6396/2024 दि. 13/08/2024 द रक्कम रु.30,000/- वसुल)( ( Su रा हणमंतप्पा सोनवालकर वयः-53 कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन 5 पॅन नं:-AUVPS0408D जगदिया सोनवालकर वयः-45 पत्ताः कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन 5 पॅन नं:-CGDPS8176C एस सिंदल वयः-40; पत्ताः-प्लॉट नं 1न, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, राजस्थान, स् का राहुल सिंदल वयः-37; पत्ताः-प्ल 1, राजस्थान, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, राज 4	रोजीच्या दस्ता अन्वये मुद्रांक शुल्क रके irvey Number : 139/0, 140/0, 14 पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, रे: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रा.रवरी वा होर्ड् . पिन कोड:-307026 पॅन नं:-CNZ ॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रा.रवरी	कम रु.2,97,000/- आणि 41/0, 142/0 ; ) ) वः रा. 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईग्रार्:(ं:). पिन : 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईग्रार्:(ं:). पिन स, गांधीनगर, अबू रोठ, सिरोही, IPS7401K री वास, गांधीनगर, अबू रोठ,					
(5) क्षेत्रफळ         (6) आकारणी किंवा जुठी देण्यात असेल तेष्ठा.         (7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.         (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता         (9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक (10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक (11) अनुक्रमांक,खंड व पृष्ठ	नोंदणी शुल्क 589 चौ.फूट 1): नाव:-जगदि सेक्टर-9, खांदा कोड:-410206 2): नाव:-रिना सेक्टर-9, खांदा कोड:-410206 1): नाव:-राहुल अबूरोड, राजस्थ 2): नाव:-याशि सिरोही, अबूरोड 02/09/202	6396/2024 दि. 13/08/2024 द रक्कम रु.30,000/- वसुल)( ( Su रा हणमंतप्पा सोनवालकर वयः-53 कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन 5 पॅन नं:-AUVPS0408D जगदिया सोनवालकर वयः-45 पत्ताः कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन 5 पॅन नं:-CGDPS8176C एस सिंदल वयः-40; पत्ताः-प्लॉट नं 1न, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, राजस्थान, स् का राहुल सिंदल वयः-37; पत्ताः-प्ल 1, राजस्थान, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, राज 4	रोजीच्या दस्ता अन्वये मुद्रांक शुल्क रके irvey Number : 139/0, 140/0, 14 पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, रे: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रा.रवरी वा होर्ड् . पिन कोड:-307026 पॅन नं:-CNZ ॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रा.रवरी	कम रु.2,97,000/- आणि 41/0, 142/0 ; ) ) वः रा. 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईग्रार्:(ं:). पिन : 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईग्रार्:(ं:). पिन स, गांधीनगर, अबू रोठ, सिरोही, IPS7401K री वास, गांधीनगर, अबू रोठ,					
(5) क्षेत्रफळ         (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेष्ठा.         (7) दस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या यक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.         (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता         (9) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक (10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक (11) अनुक्रमांक,खंड व पृष्ठ (12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	नोंदणी शुल्क 589 चौ.फूट 1): नाव:-जगदि सेक्टर-9, खांदा कोड:-410206 2): नाव:-सिना सेक्टर-9, खांदा कोड:-410206 1): नाव:-राहुल अबूरोड, राजस्थ 2): नाव:-याशि सिरोही, अबूरोड 02/09/2022 15899/2022	6396/2024 दि. 13/08/2024 द रक्कम रु.30,000/- वसुल)( ( Su रा हणमंतप्पा सोनवालकर वयः-53 कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन 5 पॅन नं:-AUVPS0408D जगदिया सोनवालकर वयः-45 पत्ताः कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन 5 पॅन नं:-CGDPS8176C एस सिंदल वयः-40; पत्ताः-प्लॉट नं 1न, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, राजस्थान, स् का राहुल सिंदल वयः-37; पत्ताः-प्ल 1, राजस्थान, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, राज 4	रोजीच्या दस्ता अन्वये मुद्रांक शुल्क रके irvey Number : 139/0, 140/0, 14 पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, दे: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रा.रवरी वा होर्ड्. पिन कोड:-307026 पॅन नं:-CNZ ॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रा.रवरी	कम रु.2,97,000/- आणि 41/0, 142/0 ; ) ) वः रा. 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईग्रार्:(ं:). पिन : 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईग्रार्:(ं:). पिन स, गांधीनगर, अबू रोठ, सिरोही, IPS7401K री वास, गांधीनगर, अबू रोठ,					
(5) क्षेत्रफळ         (6) आकारणी किंवा जुठी देण्यात असेल तेष्ठा.         (7) दस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.         (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता         (9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक         (10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक         (11)अनुक्रमांक,खंठ व पृष्ठ         (12)बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	नोंदणी शुल्क 589 ची.फूट 1): नाव:-जगदि सेक्टर-9, खांदा कोड:-410206 2): नाव:-तिना सेक्टर-9, खांदा कोड:-410206 1): नाव:-राहुत अबूरोड, राजस्थ 2): नाव:-याशि सिरोही, अबूरोड 02/09/2022 15899/2022	6396/2024 दि. 13/08/2024 द रक्कम रु.30,000/- वसुल)( ( Su रा हणमंतप्पा सोनवालकर वयः-53 कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन 5 पॅन नं:-AUVPS0408D जगदिया सोनवालकर वयः-45 पत्ताः कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन 5 पॅन नं:-CGDPS8176C एस सिंदल वयः-40; पत्ताः-प्लॉट नं 1न, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, राजस्थान, स् का राहुल सिंदल वयः-37; पत्ताः-प्ल 1, राजस्थान, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, राज 4	रोजीच्या दस्ता अन्वये मुद्रांक शुल्क रके irvey Number : 139/0, 140/0, 14 पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, दे: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रा.रवरी वा होर्ड्. पिन कोड:-307026 पॅन नं:-CNZ ॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रा.रवरी	कम रु.2,97,000/- आणि 41/0, 142/0 ; ) ) वः रा. 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईग्रार्:(ं:). पिन . 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईग्रार्:(ं:). पिन स, गांधीनगर, अबू रोठ, सिरोही, IPS7401K री वास, गांधीनगर, अबू रोठ,					
<ul> <li>(5) क्षेत्रफळ</li> <li>(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.</li> <li>(7) दस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.</li> <li>(8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता</li> <li>(9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक</li> <li>(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक</li> <li>(11) अनुक्रमांक,खंड व पृष्ठ</li> <li>(12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क</li> <li>(13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क</li> <li>(14) शेरा</li> <li>मुल्यांकनासाठी विचारात घेतलेता तपशील:-:</li> </ul>	नोंदणी शुल्क 589 चौ.फूट 1): नाव:-जगदि सेक्टर-9, खांदा कोड:-410206 2): नाव:-तिना सेक्टर-9, खांदा कोड:-410206 2): नाव:-राहुल अबूरोड, राजस्थ 2): नाव:-याहि सरोही, अबूरोड 02/09/2024 15899/2024 15899/2024	6396/2024 दि. 13/08/2024 द रक्कम रु.30,000/- वसुल)( ( Su राग हणमंतप्पा सोनवालकर वयः-53 कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन 5 पॅन नं:-AUVPS0408D जगदिश सोनवालकर वयः-45 पत्ता: कॉलनी, नवीन पनवेल वेस्ट, तालुका पन 5 पॅन नं:-CGDPS8176C एस सिंदल वयः-40; पत्ता:-प्लॉट नं 1न, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, राजस्थान, सं का राहुल सिंदल वयः-37; पत्ता:-प्ल 5, राजस्थान, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, राज 4 4 4 3)विश्यकता नाही कारण करारनाम	रोजीच्या दस्ता अन्वये मुद्रांक शुल्क रके irvey Number : 139/0, 140/0, 14 पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, वेल, जिल्हा रायगड, ब्लॉक नं: -, रोड नं: -, दे: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रा.रवरी वा होर्ड्. पिन कोड:-307026 पॅन नं:-CNZ ॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रा.रवरी	कम रु.2,97,000/- आणि 41/0, 142/0 ; ) ) वः रा. 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईग्रार्:(ं:). पिन : 001, प्रजापती वैभव, महाराष्ट्र, राईग्रार्:(ं:). पिन स, गांधीनगर, अबू रोड, सिरोही, ?PS7401K री बास, गांधीनगर, अबू रोड, नं:-KLAPS6856K					



Since 1989



An ISO 9001 : 2015 Certified Company

### DEFINITION OF VALUE FOR THIS SPECIFIC PURPOSE

This exercise is to assess Fair Market Value of the property under reference as on 4th November 2024

The term Value is defined as:

"The most probable price, as of a specified date, in cash, terms equivalent to cash, or in other precisely revealed terms for which the specified property rights would sell after reasonable exposure in a competitive market under all conditions requisite to a fair sale, with the buyer and seller each acting prudently knowledgeably and for self interest assuming that neither is under undue duress".

Fundamental assumptions and conditions presumed in this definition are:

- 1. Buyer and seller are motivated by self-interest.
- 2. Buyer and seller are well informed and are acting prudently.
- 3. The property is exposed for a reasonable time on the open market.
- 4. Payment is made in cash or equivalent or in specified financing terms.

### UNDER LYING ASSUMPTIONS

- 1. We assume no responsibility for matters of legal nature affecting the property appraised or the title thereto, nor do we render our opinion as to the title, which is assumed to be good and marketable.
- 2. The property is valued as though under responsible ownership.
- 3. It is assumed that there are no hidden or unapparent conditions of the subsoil or structure that would render it more or less valuable. No responsibility is assumed for such conditions or for engineering that might be required to discover such factors.
- 4. There is no direct/ indirect interest in the property valued.

Since 1989

5. The rates for valuation of the property are in accordance with the Govt. approved rates and prevailing market rates.





### **DECLARATION OF PROFESSIONAL FEES CHARGED**

We hereby declare that, our professional fees are not contingent upon the valuation findings. However, if the statute AND/OR clients demands that, the fees should be charged on the percentage of assessed value then, with the full knowledge of the AND/OR end user, it is being charged accordingly.

### VALUATION OF THE PROPERTY PREMISES

Considering various parameters recorded herein above, existing economic scenario, and the information that is available with reference to the development of neighborhood and method selected for valuation, we are of the opinion that, the property premises can be assessed and valued for banking purpose as on day for ₹ 27,12,650.00 (Rupees Twenty Seven Lakhs Twelve Thousands Six Hundred And Fifty Only).

For VASTUKALA CONSULTANTS (I) PVT. LTD.

### Director

Auth. Sign.

Manoj Chalikwar Govt. Reg. Valuer Chartered Engineer (India) Reg. No. IBBI/RV/07/2018/10366 Cosmos Bank Empanelment No.: HO/CREDIT/67/ 2019-20



Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company

